



वसई जनता सहकारी बँक लि., वसई.

मुख्य कार्यालय : 'मृदगंध', आझाद रोड, पारनाका, वसई (प.) - ४०१ २०१.

त्रेपन्नाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

सर्व सन्माननीय सभासदांना या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, बँकेची त्रेपन्नावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता 'शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज विश्वस्त मंडळ यांचे अनंतराव ठाकूर नाट्यगृह', आझाद रोड, पारनाका, वसई (पश्चिम)-पिन ४०१ २०१ येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेत खालील विषयांवर विचार-विनिमय होईल. तरी सर्व सभासदांनी सभेस नियोजित वेळी उपस्थित रहावे, ही विनंती.

सभेपुढील विषयांची सूची

१. दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या बावन्नाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
२. सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षातील कामकाजाचा अहवाल, दिनांक ३१.०३.२०२६ अखेरचे ताळेबंद पत्रक व दिनांक ३१.०३.२०२६ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचे नफा-तोटा पत्रक मंजूर करणे.
३. सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षाकरीता संचालक मंडळाने सुचविल्यानुसार नफा वाटणीस मंजूरी देणे.
४. सन २०२५-२०२६ या वर्षाच्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालाचे वाचन करून त्याची नोंद घेणे.
५. सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या वैधानिक लेखापरीक्षण दोषदुरुस्ती / पूर्तता अहवालास मान्यता देणे.
६. सन २०२७-२०२८ या आर्थिक वर्षासाठी समावर्ती/अंतर्गत/टॅक्स हिशेब तपासनीसाठी नियुक्ती करणे व त्यांचा मेहेनताना ठरविणे.
७. सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षासाठी संचालक मंडळाने केलेल्या शिफारशीनुसार व रिझर्व्ह बँकेच्या मंजूरीस अधिन राहून वैधानिक लेखापरीक्षकांच्या नियुक्तीस मंजूरी देणे.
८. सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षाकरीता संचालक मंडळाने निश्चित केलेल्या अंदाजपत्रकास मंजूरी देणे.
९. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बुडीत व संशयित वर्गवारीतील कर्जखाती वसुलीचा अधिकार अबाधित ठेवून निर्लेखित करण्यास मान्यता देणे.
१०. महाराष्ट्र शासनाच्या सहकार व पणन खात्याने आर्थिक वर्ष २०२५-२०२६ सालासाठी जाहिर केलेल्या एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ घेतलेल्या कर्जखात्यांची नोंद घेणे.
११. धर्मादाय निधीतून संस्थांना देणगी देणेबाबतच्या प्रस्तावास मान्यता देणे.
१२. ५३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित राहणाऱ्या सभासदांची रजा मंजूर करणे.
१३. मा. अध्यक्षान्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयांवर विचार करणे.

ठिकाण : वसई

दि. १७/०७/२०२६

मा. संचालक मंडळाच्या आदेशावरून
सही/-

विनोदचंद्र व्यास

मुख्य कार्यकारी अधिकारी.

टिप:- १) गणसंख्ये अभावी सभा तहकूब झाल्यास, सभा अर्धा तास थांबून, त्याच ठिकाणी, त्याच विषयांवर घेण्यात येईल व त्या सभेस गणसंख्यापूर्तीची आवश्यकता राहणार नाही. (२) ज्या सभासदांना बँकेच्या कामकाजाविषयी प्रश्न विचारावयाचे असतील त्यांनी ते प्रश्न लिखित स्वरूपात दिनांक १४.०८.२०२६ पर्यंत मुख्य कार्यालयात पाठवावेत. (३) सभासदांनी आपले भागदाखले/ ओळखपत्र मुख्य कार्यालय/शाखा कार्यालयातून घेवून जावेत. (४) सर्व सभासदांनी रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार KYC/ReKYC चे पालन करणे आवश्यक आहे. तसेच सभासदांनी आपले खाते 'डेफ' (DEAF)/(Inoperative) वर्गवारीत जाऊ नये यासाठी ते नियमित हाताळण्यात यावे. खात्यावर व्याजाच्या नोंदीशिवाय दरवर्षी आर्थिक व्यवहार होणे आवश्यक आहे. (५) सभासदांनी सभेस उपस्थित राहतेवेळी, बँकेचे ओळखपत्र (Identity Card) व सभा सुचनेची प्रत सोबत आणावी. (६) बँकेच्या कार्यरत असलेल्या POS, UPI, IMPS, Mobile Banking, Rupay Debit Card, E-com/NACH अशा विविध डिजिटल सुविधांचा लाभ घ्यावा. (७) आपल्या बँकेच्या सभासदाचे किमान रु. १,०००/- चे भाग असणे आवश्यक आहे. तरी ज्या सभासदांची भागाची रक्कम रु. १०००/- पेक्षा कमी असेल तर त्यांनी रु. १०००/-ची भाग रक्कम पूर्ण करावी. (८) ज्या सभासदांनी मागील दोन वर्षांचा लाभांश अद्यापपर्यंत घेतला नसेल त्यांनी तो त्वरीत घ्यावा.

सदरच्या वार्षिक सभेनंतर न घेतलेला लाभांश रिझर्व्ह फंड खाती वर्ग केला जाईल. आपले बचत खाते नसल्यास त्वरीत उघडून त्याचा क्रमांक सभासद क्रमांकाबरोबर संलग्न करावा.

वसई जनता सहकारी बँक लि., वसई.

५३ वा वार्षिक अहवाल

सन्माननीय सभासद बंधू-भगिनीनो,

आपल्या सर्व भागधारकांच्या प्रेमाच्या आणि विश्वासाच्या बळावर आपली बँक उत्कर्षाची नवनवीन शिखरे सर करीत असतांना, बँकेचा दि.३१ मार्च २०२६ अखेरील ५३ वा वार्षिक अहवाल, नफा-तोटा व ताळेबंद पत्रक संचालक मंडळाच्या वतीने आपणांस सादर करताना मला विशेष आनंद होत आहे.

आर्थिक वर्ष २०२५-२०२६चा आढावा घेता, या वर्षातील आनंदाची बाब म्हणजे अहवाल वर्षी वसईतील सहकार महर्षी स्व.डॉमनिक घोन्साल्वीस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पान मार्केटिंग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने चालू केलेला सर्वोत्कृष्ट बँक हा प्रतिष्ठेचा पुरस्कार आपल्या बँकेला सलग दुसऱ्या वर्षीही प्राप्त झालेला आहे. सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या ठाणे, पालघर व कोकण विभागातून सदर पुरस्कारासाठी आपल्या बँकेची निवड म्हणजे आपल्या बँकेच्या उत्कृष्ट कामकाजावर शिकामोर्तब असून त्याचे श्रेय आपल्या सर्वांचे आहे.

आजच्या बँकिंग स्पर्धात्मक बाजारात सरकारी बँका, खाजगी बँका आणि सहकारी बँका आपआपली भूमिका नेटाने बजावत असून भारताच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी ते अत्यावश्यकही आहे. सध्याच्या स्पर्धात्मक युगात डिजिटलायझेशन, नवनवीन उपक्रम, ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा यामुळे वित्त क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन घडत आहे आणि त्या बदलाशी सुसंगत रहाणे काळाची गरज आहे. आजच्या डिजिटल बँकिंग स्पर्धेत बँकिंग व्यवसायात टिकून राहण्यासाठी व तरूण सुशिक्षित डिजिटल बँकिंग करणाऱ्या खातेदारांसाठी आपल्या बँकेने अद्यावत काळाशी सुसंगत व सुरक्षित अशी नविन "BANKAI" ह्या कंपनीची "Easy Bank Core" ही प्रणाली दि.२७.०१.२०२६ पासून अंमलात आणलेली आहे.

आजचे युग हे फिजीकल नसून डिजिटल आहे. अशा डिजिटल युगात सायबर फ्रॉड चे धोके विचारात घेवून आवश्यक त्या सुरक्षिततेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना सेवा देणे म्हणजे एक तारेवरची कसरतच आहे. अशा वेळी रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचना आणि नियम व त्या अनुषंगाने त्यांच्या अपेक्षा आणि आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी होणारा खर्च या सर्वांचा मेळ घालून बँकेचा व्यवसाय करणे हे दिवसेंदिवस जिकरीचे होत चालले आहे. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीतही बँकेने आपल्या व्यवसायात समाधानकारक वाढ केली आहे.

बँकेच्या दि.३१.०३.२०२६ रोजीच्या आर्थिक व्यवसायाचा आढावा घेतल्यास, आर्थिक स्थिती पुढील प्रमाणे आहे.

- | | | |
|---|--|--|
| १. बँकेच्या एकूण ठेवी - रु. ८०८.०८ कोटी | ४. बँकेचा एकूण निधी - रु. १५४.५६ कोटी | ७. बँकेचे नेट एनपीए प्रमाण - शुन्य टक्के |
| २. बँकेची एकूण कर्जे - रु. ३६९.२६ कोटी | ५. बँकेचे ग्रांस एनपीए - रु. ५.५१ कोटी | |
| ३. बँकेचा नक्त नफा - रु. ६.१२ कोटी | ६. बँकेचे ग्रांस एनपीए प्रमाण - १.४९% | |

बँकेचे आर्थिक वर्ष २०२५-२०२६ चे वैधानिक लेखापरिक्षण मे. प्रसन्ना घाटे अॅण्ड कंपनी या फर्मने पूर्ण केले असून या वर्षीही बँकेला ऑडिट मध्ये 'अ' वर्ग प्राप्त झाला आहे. हे प्राप्त केलेले श्रेय आपल्या सर्वांचे असून त्यासाठीही मी आपले अभिनंदन करतो.

बँकिंग व्यवसाय करताना आर्थिक आव्हानांबरोबर बँकेची सामाजिक बांधिलकी जपणेही तितकेच महत्वाचे आहे. आपली बँक ही विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. तसेच सभासदांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वास्थ्य चिकित्सा शिबिर दरवर्षी आयोजित करीत असते. अशाच सामाजिक उपक्रमांपैकी बँकेचा धर्मादाय निधी वाटप कार्यक्रम गुरुवार दिनांक ११.०६.२०२६ रोजी बँकेच्या 'मृदंगंध', पारनाका, वसई या मुख्य कार्यालयात यशस्वीरित्या संपन्न झाला. या कार्यक्रमात एकूण १७ संस्थांना रु. ५.१० लाखाचे निधी वाटप बँकेने केले. धर्मादाय निधीचे वाटप बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आले असून बँकेने निधीचे वाटप मुख्यतः दुर्गम भागातील आदिवासी संस्थांना करण्याचे धोरण स्विकारले असून सदरचा उपक्रम बँक मागील ११ वर्षांपासून राबवित आहे.

बँकेचा दुसरा सामाजिक उपक्रम म्हणजे बँक नेहमी विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सभासदांसाठी व त्यांच्या पाल्यांसाठी कौतुक समारंभाचे आयोजन करून त्यांचे कौतुक करीत असते. पाल्यांना त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी कौतुकाची थाप मिळावी हाच निव्वळ हेतू त्यामागे असतो. बँकेचा मागील आर्थिक वर्षातील कौतुक समारंभ बँकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दि. ०५.१०.२०२५ रोजी 'शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज विश्वस्त मंडळ यांचे अनंतराव ठाकूर नाटयगृह', आझाद रोड, पारनाका, वसई (पश्चिम), पिन ४०१ २०१ येथे संपन्न झाला. त्यात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रशस्ती पत्र देवून गौरविण्यात आले.

बँकेचे 'सभासद' हे बँकेची संपत्ती असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत शासनाने केलेल्या कायद्यातील दुरुस्तीनुसार सभासदांना सहकाराचे प्रशिक्षण देणे शासनाने अनिवार्य केले आहे. त्यानुसार आपल्या बँकेचा सभासदही सहकाराच्या अनुषंगाने प्रशिक्षित व्हावा, तो नेहमी अद्यावत राहून त्यांनी बँकेच्या कामकाजात सक्रिय सहभाग घ्यावा या हेतूने बँकही सन २०१६ पासून बँकेच्या सभासदांसाठी 'महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे' यांचे तर्फे प्रशिक्षणाचे आयोजन करीत आहे. या अहवाल वर्षात प्रशिक्षण शिबिरे बोईसर शाखा व पालघर शाखा येथे दि. ०७.०२.२०२६, नवघर शाखा येथे दि. २१.०२.२०२६ व निळेमोरे शाखा येथे दि. ०७.०३.२०२६ या दिवशी संपन्न झाली. बँकेच्या या सामाजिक उपक्रमाला सभासदांचा प्रतिसाद उत्तम असतो. आपणही या उपक्रमाचा लाभ दरवर्षी घ्यावा असे मी आवाहन आपणांस करीत आहे.

रिझर्व्ह बँक आणि सहकार खात्याच्या नियमांस अधिन राहून बँक उत्कर्षासाठी भरारी घेतांना खातेदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवून बँकेच्या व्यवहारात पारदर्शकता

ठेवणे हे आमच्या संचालक मंडळाचे आद्य कर्तव्य आहे असे मी समजतो व त्याप्रमाणे बँक आपल्या व्यवसायाच्या सीमा आखत असते.

आपणा सर्वांच्या सहाय्याने बँक उत्कर्षाचे नवनवीन टप्पे गाठत आहे व त्यासाठी आमचे मार्गदर्शक आदरणीय नेते मा.श्री.हितेंद्रजी ठाकूर यांचे मोलाचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत आहे.

'समुद्धाराय सहकारीता' या त्रिदाशी एकनिष्ठ राहून बँक आपले मार्गक्रमण यापुढेही करील असा विश्वास आहे. आपल्या बँकेच्या जडणघडणीसाठी, अस्तित्वासाठी आणि प्रगतीसाठी ज्या विभूतींनी आपले अमूल्य योगदान दिले आहे अशा सर्व माजी पदाधिकारी, संचालक तसेच बँकेचे माजी अध्यक्ष श्री.यशवंत पाटील, श्री.मुकुंद भिडे, माजी उपाध्यक्ष श्री.रामचंद्र राऊत आणि बँकेचे जेष्ठ मार्गदर्शक श्री.रमेश बांदेकर ह्या सर्वांचे आमचे संचालक मंडळ मनापासून ऋणी आहे.

बँकेत डिजिटल परिवर्तन, ग्राहकाभिमुख सेवा देणे आणि सध्याच्या बँकिंग स्पर्धेत टिकून प्रगती करण्यासाठी आवश्यक सर्वतोपरी प्रयत्न करावे असा ठाम निर्णय या संचालक मंडळाचा असून, त्यासाठी आपणा सर्वांचे सहकार्य नेहमीच अपेक्षित राहील असा विश्वास व्यक्त करतो. बँकेचा ५३ वा वार्षिक विस्तृत अहवाल पाहिल्यावर बँकेची सुदृढ स्थिती आपल्या लक्षात येईल.

सभासद व भाग भांडवल : बँकेच्या विकासाच्या प्रक्रियेत सभासदांचा वाढता सहभाग महत्वपूर्ण असतो. सभासदांनी आपले सर्व बँकिंग व्यवहार आपल्या बँकेशी निगडित करावे अशी मी विनंती करतो. दिनांक ३१ मार्च २०२६ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या भागधारकांच्या संख्येत ६९४ नी वाढ झाली असून, राजीनामा/मृत्यू या कारणांमुळे ३२९ नी घट झाली आहे. वर्षाअखेर बँकेची सभासद संख्या २१८७८ इतकी आहे. मान्यवर सभासदांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादांमुळे बँकेचे वसुल भागभांडवल अहवाल साल अखेर रु.१४७६.०२ लाख इतके झाले आहे. बँकेचे अधिकृत भागभांडवल रु.२०००.०० लाख आहे.

राखीव व इतर निधी : राखीव व इतर निधीमध्ये गतसालच्या तुलनेत अहवाल वर्षी रु.५७१.२६ लाख इतकी वाढ झाली असून सदर वाढीचे प्रमाण ३.८४% इतके आहे. अहवाल साल अखेर एकूण निधी रु.१५४५६.०१ लाख आहेत.

गुंतवणूक : अहवाल सालात आपल्या बँकेने बँकिंग नियंत्रण कायदा १९४९ चे कलम १८ व २४ च्या तरतुदीस अधिन राहून वर्षभर तरल रोखता व जिंदगीचे प्रमाण योग्य राखले असून अहवाल साल अखेर बँकेची एकूण गुंतवणूक रु.५२८८०.३३ लाख झाली आहे.

ठेवी : आपल्या बँकेच्या दि. ३१/०३/२०२५ अखेरीस ठेवी रु. ७३६१४. ४२ लाख वरून दि. ३१/०३/२०२६ रोजी ८०८०४.३३ लाख झाल्या आहेत. त्यात रु.७१८९.९१ लाख इतकी वाढ झालेली आहे.

ठेव विमा : रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या मर्यादेनुसार बँकेने आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या रु.५.०० लाखापर्यंतच्या ठेवींचा विमा, डिपॉझिट इन्शुरंस अँड क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशनकडे उतरविलेला आहे.

कर्जे : आपल्या बँकेची कर्जे दि. ३१ मार्च २०२६ रोजी रु. ३६९२६.३५ लाख इतकी आहेत. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सुचनांनुसार बँकेने अहवाल वर्षात अग्रक्रम क्षेत्राकरीता (बँकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ व २०२५-२६ मध्ये खरेदी केलेली अनुक्रमे रु.१७५००.०० लाखाची व रु.११०००.०० लाखाची Priority Sector Lending Certificates हिशेबात धरून) एकूण ६१.६४% अग्रक्रम कर्ज उद्दिष्ट गाठले आहे.

संचालक मंडळ : आपल्या बँकेच्या संचालक मंडळाने नेहमीच सांघिकतेने, संघभावनेने व एकजूतीने काम करून बँकेच्या उत्कर्षासाठी वेळोवेळी सक्रियतेने योगदान दिलेले आहे. बँकेच्या बहुतांशी संचालकांची नियोजित सभांना उपस्थिती असते. मा. संचालक श्री. अरुण जैन ह्यांनी दि. २१-११-२०२५ पासून वैयक्तिक अडचणीमुळे राजीनामा दिला आहे. त्यांच्या सक्रिय योगदानाबद्दल आम्ही आभारी आहोत. बँकेच्या कामकाजात गतीमानता राखण्यासाठी संचालक मंडळाने विविध उपसमित्यांची रचना केली आहे व त्यांच्या वेळोवेळी सभा होत असतात. अहवाल वर्षात संचालक मंडळाच्या एकूण १५ सभा झालेल्या आहेत.

संचालकांची व नातेवाईकांची कर्जे : या अहवाल वर्षात बँकेच्या मा. संचालक व त्यांचे नातेवाईक ह्यांना कोणतेही कर्ज दिलेले नाही.

थकबाकी व कर्जवसुली : बँकेच्या कर्जांची परतफेड नियमित होणे हे बँकेच्या तसेच कर्जदाराच्या हिताचे आहे. अहवाल वर्षात बँकेने थकित कर्ज वसुलीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केलेले आहेत. बँकिंग क्षेत्रात थकबाकी वसुलीचा प्रश्न गंभीर होत असताना औद्योगिक क्षेत्रातील कर्ज वितरणात सरकारी आणि व्यापारी बँकांनी निर्माण केलेली जीवघेणी स्पर्धा तसेच अर्थव्यवस्थेचा मंदावलेला दर, जी.एस.टी.च्या जाचक अटींनी व्यापार उद्योगात असलेला असंतोष, वाढत्या महागाईमुळे आर्थिक नियोजन कोलमडल्याने अडचणीत आलेले सामान्य कर्जदार अशा विपरीत परिस्थितीने सर्वच बँकांची अनुत्पादित कर्जे मोठ्या प्रमाणात वाढत असताना आपल्या बँकेने अनुत्पादित कर्जावर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवल्याने अहवाल साली बँकेची ढोबळ अनुत्पादित कर्जे रु.५५०.९४ लाख इतकी झाली असून त्याचे एकूण कर्जांशी प्रमाण केवळ १.४९% इतके आहे. आपल्या बँकेने अनुत्पादित कर्जांच्या प्रभावी व सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्यामुळे आपल्या बँकेने अनुत्पादित कर्जांवर मिळवलेले नियंत्रण उत्साहवर्धक आहे. कर्जदारांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. कर्ज परतफेडीबाबतचे नियमित सहकार्य पुढे चालू राहिल अशी आम्ही अपेक्षा करतो. अहवाल सालीही आपल्या बँकेचे निव्वळ (Net N.P.A.) अनुत्पादित कर्जांचे शेकडा प्रमाण दरवर्षीप्रमाणे शून्य टके आहे.

नफा व लाभांश : अहवाल वर्षात मागील वर्षाचा शिल्लक नफा रु.१६५.२५ हिशेबात धरून एकूण रु.६,१२,१७,५५०.५५ एवढा नफा बँकेला झाला त्याची विभागणी पुढीलप्रमाणे सुचवित आहोत.

अ.क्र.	नफा विभागणी तपशील	एकूण नफ्याशी टक्केवारी	रक्कम रुपये
१	वैधानिक राखीव निधी	२५.१६	१,५४,००,०००.००
२	लाभांश	३२.५१	१,९९,००,०००.००
३	तंत्रज्ञान विकास निधी	१४.७०	९०,००,०००.००
४	इमारत निधी	११.४८	७०,२५,०००.००
५	गुंतवणूक चढउतार निधी	११.४३	७०,००,०००.००
६	शिक्षण निधी	१.००	६,१३,०००.००
७	धर्मादाय निधी	१.००	६,१३,०००.००
८	सभासद कल्याण निधी	१.००	६,१३,०००.००
९	कर्मचारी कल्याण निधी	१.००	६,१३,०००.००
१०	निवडणूक निधी	०.७२	४,४०,०००.००
११	पुढील वर्षासाठी शिल्लक नफा		५५०.५५
	एकूण	१००.००	६,१२,१७,५५०.५५

अंतर्गत/वैधानिक लेखापरीक्षण : अहवालसाठी बँकेचे सतत व समावर्ती लेखापरीक्षण नेमणूक केलेल्या ऑडीट फर्मनी केले.सन २०२५-२६ सालचे अंतर्गत लेखापरीक्षण मे.अनिकेत पाध्ये अँड कं.यांनी तर टॅक्स ऑडीटर म्हणून मे.भट्टर अँड असोसिएट्स एल.एल.पी.,सतत व समावर्ती लेखापरिक्षक म्हणून मे.अंकूश जे.मेखी अँड कं.,मे.आर.पी.कोटक अँड कं., मे.वि.पी.खेमका अँड असोसिएट्स, मे.राकेश सोनी अँड कं.,मे.पटवर्धन शेखावत अँड असोसिएट्स,मे.दया अँड असोसिएट्स, मे.पी.के.सांगानी अँड असोसिएट्स एल.एल.पी., मे.वैद्य नायक अँड असोसिएट्स ह्यांनी काम पाहिले. तसेच मे.शिल्डबाईट ईन्फोसेक यांनी आय.एस. (Information System) लेखापरीक्षण व वैधानिक लेखापरिक्षण मे.प्रसन्ना घाटे अँड कं.यांनी केले असून लेखापरीक्षणात बँकेस 'अ' वर्ग दिलेला आहे.सर्व हिशेब तपासनीसाठी तसेच वैधानिक लेखापरीक्षकांनी बँकेस केलेल्या बहुमोल मार्गदर्शनाबद्दल संचालक मंडळ त्यांचे आभारी आहे.

संचालक मंडळ,सेवक वर्ग व सभासदांचे प्रशिक्षण : आपल्या बँकेच्या व्यवस्थापनाकडून सर्व संचालकांचे,कर्मचाऱ्यांचे आणि सभासदांचे बँकिंग विषयक ज्ञान अध्यावत ठेवण्यासाठी मार्गदर्शनपर प्रशिक्षणाचे आयोजन प्रतिवर्षी करण्यात येते.अहवाल वर्षात बँकेच्या सर्व संचालक,कर्मचाऱ्यांनी व सभासदांनी वेळोवेळी झालेल्या विविध प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे.

धर्मादाय निधी : या संचालक मंडळाच्या कारकिर्दीत सन २०१४ पासून धर्मादाय निधीचे वाटप पालघर/ठाणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिवासी संस्थांना व वसई परिसरातील शैक्षणिक संस्था,वाचनालये,आश्रम अशा विविध सेवाभावी संस्थांना बँक दरवर्षी करीत असते व त्याची माहिती त्या आर्थिक वर्षातील अहवालात प्रत्येक वेळी प्रसिध्द करते.यासंदर्भात रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार आदल्या वर्षी झालेल्या नफ्यातील जास्तीत जास्त १ टक्का रक्कम धर्मादाय निधी अंतर्गत बँक वाटप करू शकते.त्यानुसार आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये आर्थिक मदत मिळणेसाठी प्राप्त झालेल्या अर्जांनुसार आपण पालघर /ठाणे जिल्ह्यातील १७ संस्थांना एकूण रक्कम रु.५.१० लाख धर्मादाय निधीतून वाटप केलेली आहे.

बँकेचा विमा व्यवसाय (Corporate Insurance Agency) : बँकेने मे.युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. व न्यु इंडिया एंश्युरन्स कंपनी लि. यांची कापोरिट एजन्सी घेतली असून,याअंतर्गत ग्राहकांना व सभासदांना जनरल इन्शुरन्स सुविधा उपलब्ध करून दिली आहे.तसेच बँकेने मे.कोटक महिंद्रा यांची लाईफ इन्शुरन्स योजनेची कापोरिट एजन्सी घेतली असून,सभासदांना नम्र आवाहन करण्यात येते की,बँकेच्या या सुविधांचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा व आपल्या व्यावसायिक तसेच कुटुंबाकरीता विमा उतरवणेसाठी आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क करावा.

सभासद कल्याण निधी : सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपल्या बँकेच्या 'अ' वर्ग सभासद असलेल्या सर्व सभासदांना/कुटुंबियांना बँक वैद्यकीय खर्चापोटी आर्थिक सहाय्याचा लाभ देत असते.सभासद कल्याण निधी अंतर्गत अहवाल वर्षी ७ सभासदांनी लाभ घेतला असून एकूण रु.७००००/- ची मदत सभासद व त्यांच्या कुटुंबीयांना करण्यात आली आहे.तसेच केंद्र शासनाने राबविलेल्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती सुरक्षा विमा योजने अंतर्गत अनुक्रमे १२६८ व ५२४ ग्राहकांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये आपल्या बँकेमार्फत सदर याजने अंतर्गत विमा उतरविला आहे.जास्तीत जास्त सभासदांनी व खातेदारांनी विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या नजीकच्या शाखेच्या शाखा व्यवस्थापकांशी संपर्क करून विमा हप्त्याची रक्कम खात्यात जमा करून आवश्यक कागदपत्रे दाखलकरून आपला विमा उतरवावा.

श्रद्धांजली : आपल्या बँकेचे मा. उपाध्यक्ष श्री. विवेक वसंत काणे ह्यांच्या मातोश्री कै. विजया वसंत काणे ह्यांचे दि. ०३.१०.२०२५ रोजी वृद्धापकालाने दुःखद निधन झाले. बँकेचे विद्यमान संचालक श्री. तन्मय नेरकर ह्यांच्या आजी कै. सुनिता देवराव नेरकर ह्यांचे वृद्धापकालाने दि.१५.१०.२०२५ रोजी दुःखद निधन झाले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार ह्यांचे दि. २८.०१.२०२६ रोजी अपघाती निधन झाले. बँकेचे माजी उपाध्यक्ष व आमदार श्री. राजेंद्र नाईक ह्यांचे वडिल व बँकेचे भागधारक कै.बाळकृष्ण गणपत नाईक ह्यांचे दि.१५.१०.२०२५ रोजी वृद्धापकालाने निधन झाले. बँकेच्या पहिल्या संचालक मंडळातील सदस्य तसेच शिक्षणप्रेमी समाजसेवक कै. शांतारामबापूजी जाधव ह्यांचे दि.२७.१०.२०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि, चे अध्यक्ष कै. राजेंद्र गोपाळ पाटील यांच्या मातोश्री कै. सिताबाई गोपाळ पाटील ह्यांचे दि.०६.०४.२०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. बँकेचे माजी सरव्यवस्थापक कै. वासुदेव रामचंद्र पाटगांवकर ह्यांचे वृद्धापकालाने दि. २४.०१.२०२६ रोजी दुःखद निधन झाले. व्यवस्थापक श्री. किरण रामचंद्र तांडेल ह्यांच्या मातोश्री कै. रंजना

रामचंद्र तांडेल हयांचे अल्पशा आजाराने दि.१५.०९.२०२५ रोजी निधन झाले. बँकेचे कर्मचारी श्री. वसंत मारुती गडदे हयांच्या पत्नी कै. सविता वसंत गडदे हयांचे दि. ३०.०८.२०२५ रोजी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. बँकेचे कर्मचारी श्री विकास कुशा वझे हयांच्या मातोश्री कै. राधाबाई कुशा वझे हयांचे अल्पशा आजाराने दि.०८.०८.२०२५ रोजी निधन झाले. बँकेचे माजी सहा. सरव्यवस्थापक व बँकेचे कर्मचारी श्री. अनिरुध्द पाटील हयांचे वडील कै. भालचंद्र वामन पाटील हयांचे दि.२९.०३.२०२६ रोजी दुःखद निधन झाले. बँकेचे कर्मचारी श्री. मकरंद राणे हयांचे वडील कै. श्रीधर राणे हयांचे दि.३१.०३.२०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. बँकेच्या कर्मचारी सौ. श्रुती प्रदिप म्हात्रे हयांचे वडिल कै. बच्चू सखाराम म्हात्रे हयांचे दि.०३.१२.२०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. बँकेचे कर्मचारी श्री. यतीन रामचंद्र संख्ये हयांच्या मातोश्री कै. रंजना रामचंद्र संख्ये हयांचे दि.१२.०९.२०२५ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. तसेच अहवाल काळात निधन पावलेले बँकेचे सभासद, ठेवीदार, खातेदार, बँकेचे हितचिंतक, त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व सहकार क्षेत्रातील ज्ञात-अज्ञात व्यक्तींना तसेच भारताच्या सीमेचे रक्षण करताना ज्यांना वीरगती प्राप्त झाली असे आपले भारतीय जवान हयांना विनम्रपणे अभिवादन करून 'वसई जनता सहकारी बँक' भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करीत आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सदगती देवो ही प्रार्थना.

ऋणनिर्देश : बँकेच्या उत्कर्षासाठी, सर्वांगीण विकासासाठी आम्हाला दिशा देणारे आमचे लोकनेते मा.श्री.हितेंद्रजी ठाकूर, बँकेच्या कामकाजात नियमितपणे मार्गदर्शन करणारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अधिकारी, मा.सहकार आयुक्त व निबंधक पुणे, विभागीय सहनिबंधक कोकणभवन, मा.जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पालघर व मा.उपनिबंधक सहकारी संस्था, तामतलाव-वसई, बँकेला वेळोवेळी मौलिक मार्गदर्शन करणारे रिझर्व्ह बँकेचे निवृत्त चिफ जनरल मॅनेजर श्री. ए.एफ. परेरा तसेच महाराष्ट्र अर्बन को-ऑप.बँक्स फेडरेशन, दि. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन मुंबई, कोकण नागरी सहकारी बँक्स असोसिएशन व सहकार भारती व बँकेच्या तालिकेवर असलेले कायदे सल्लागार, व्हॅल्युअर्स, व्यवस्थापन मंडळ सदस्य तसेच सर्व ज्ञात व अज्ञात व्यक्तींकडून व विविध संस्थांकडून वेळोवेळी मिळणाऱ्या अमुल्य सहकार्य व मार्गदर्शनाबद्दल या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

पुन्हा एकदा मागील १६ वर्षांपासून या संचालक मंडळाला करीत असलेल्या सहकार्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि हा अहवाल पूर्ण करतो.

जय हिंद! जय महाराष्ट्र ! जय सहकार !

महेश सिताराम देसाई
अध्यक्ष

गुण गौरव समारंभ

आपल्या बँकेचा गुणगौरव समारंभ रविवार दि. ०८/१०/२०२६ रोजी दुपारी ४.०० वा. संपन्न होणार आहे. तरी बँकेच्या ज्या सभासदांच्या पाल्यांनी मार्च २०२६ च्या एस.एस.सी.(१० वी)च्या परीक्षेत ८०%, एच.एस.सी.(१२ वी)च्या परीक्षेत ७५% आणि पदवी परीक्षेत ६५% व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत. अशा सभासदांनी आपल्या कौतुकपात्र पाल्यासंबंधीची माहिती विहित अर्जात भरून गुणपत्रिकेच्या प्रमाणित प्रतीसह दिनांक २०.०९.२०२६ पर्यंत बँकेच्या शाखा/ मुख्य कार्यालयात सादर करावी. विहित अर्ज नमुने बँकेच्या सर्व शाखा कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. बँकेच्या असे निदर्शनास आले आहे की, अनेक पालक आपल्या पाल्यांशिवाय बक्षीस स्विकारण्यास येत असतात. कार्यक्रमास पालक व बक्षीस घेणाऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती आवश्यक आहे. तरी या समारंभास आपण आपल्या पाल्यासह उपस्थित रहावे ही विनंती.

३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचे नफा-तोटा पत्रक

(रक्कम रुपये लाखात)

३१.०३.२०२५	खर्च	३१.०३.२०२६	३१.०३.२०२५	उत्पन्न	३१.०३.२०२६
३६५८.०२	१. दिलेले व्याज	४०२१.७९	६३६६.३७	१. मिळालेले व्याज	६४९५.७८
१२३५.८२	२. पगार व भत्ते	१५७३.८३	१४१.१०	२. वटाव व कमिशन	१३७.१४
३.३५	३. संचालक भत्ते	३.८०	३२२.९३	३. अन्य उत्पन्न	८०६.५१
२८९.३५	४. जागाभाडे, कर, वीजबिल, विमा इ.	२८७.१०			
१०.१२	५. कायदे विषयक सल्लागार फी	९.४३			
२८.४६	६. टपाल, तार व दूरध्वनी खर्च	२२.५४			
३४.८९	७. लेखापरीक्षण फी (तरतुदीसह)	३९.०४			
१९६.९३	८. घसारा व मालमत्ता दुरुस्ती खर्च	२०२.२७			
२१.५३	९. लेखनसामुग्री, छपाई खर्च	२२.२६			
२.९७	१०. जाहिरात खर्च	३.३०			
१४९.७७	११. अन्य खर्च	२१४.१५			
४८६.०५	१२. तरतुदी	४३९.८२			
७१३.१४	१३. निव्वळ नफा	६००.१०			
६८३०.४०	एकूण	७४३९.४३	६८३०.४०	एकूण	७४३९.४३
४००.११	१४. बुडीत व संशयित कर्ज निधी २०२४	०.००	७१३.१४	४. पुढे आणलेला निव्वळ नफा	६००.१०
७१३.०३	१५. शिल्लक नफा (ताळेबंदाकडे वर्ग)	६१२.१७	४००.००	५. ज्यादा तरतुद परतः संशयित व बुडीत कर्ज तरतुद (बिलो द लाईन)	०.००
			०.००	६. आरबीआयच्या मान्यतेने इतर निधीतून आहरण	१२.०७
७९४३.५४	एकूण	८०५१.६०	७९४३.५४	एकूण	८०५१.६०

३१ मार्च २०२६ अखेरचे ताळेबंद पत्रक

(रक्कम रुपये लाखात)

३१.०३.२०२५ ची स्थिती	भांडवल व देणी	३१.०३.२०२६ ची स्थिती	३१.०३.२०२५ ची स्थिती	जिंदगी व येणी	३१.०३.२०२६ ची स्थिती
२०००.००	भागभांडवल		४३२५.८२	रोख व बँकेतील शिल्लक	४३५३.७९
१४७८.३२	अ) अधिकृत भाग-भांडवल	२०००.००		गुंतवणूकी	
६२६५.५२	ब) भरणा केलेले भाग-भांडवल	१४७६.०२	२७७८८.४४	अ) केंद्र व राज्य सरकारचे रोखे	३०४९८.३७
८६१९.२४	राखीव व इतर निधी	६४५१.९७	१.०६	ब) सहकारी संस्थांचे भाग	१.०६
१४८८४.७६	अ) वैधानिक राखीव निधी	९००४.०४	१३१७.२५	क) इतर गुंतवणूकी	
	ब) इतर निधी	१५४५६.०१	३२९.३१	प्रेफरन्स शेअर्स ऑफ युनिटी स्मॉल फा.बँ.लि.	१३१७.२५
	एकूण निधी		३२७६.२८	इक्विटी वॉरंट ऑफ युनिटी स्मॉल फा.बँ.लि.	३२९.३१
४२९४८.९४	ठेवी		१३९८०.४६	पी.एस.यू. बॉण्ड्स/म्युच्युअल फंड	६६५४.००
७३५.०२	अ) मुदत ठेवी	४६७३३.३७	४६६९२.८०	ड) मुदत ठेवी	१३९३०.३४
२४७७०.५३	ब) आवर्त ठेवी	६५१.४४		एकूण गुंतवणूक	५२७३०.३३
४५८१.३५	क) बचत ठेवी	२४४४३.३४			
५७८.५८	ड) चालू ठेवी	६४२५.११	४९२९.२२	कर्जे	
७३६१४.४२	इ) मुदत पूर्ण झालेल्या ठेवी	२५५१.०७	१०५३३.६८	अ) अल्प मुदत कर्जे	७४१८.८८
	एकूण ठेवी	८०८०४.३३	२२०२६.६६	ब) मध्यम मुदत कर्जे	४५६५.१०
०.००	बँकेकडून कर्जे	०.००	३७४८९.५६	क) दीर्घ मुदत कर्जे	२४९४२.३७
०.००	वसुलीस आलेली बिले (उलट बाजूप्रमाणे)	०.००	४७९.१५	एकूण कर्जे	३६९२६.३५
०.००	थकीत गुंतवणूकीवरील येणे व्याज	०.००	४४७.९९	व्याज येणे	
	थकीत व्याज तरतूद निधी		९२७.१४	अ) कर्जावरील	०.००
	(उलट बाजूप्रमाणे)		०.००	ब) गुंतवणूकीवरील	४५०.२६
३४.३९	अ. कर्जावरील वसूल न झालेले दंडात्मक शुल्क	८४.४३			४५०.२६
१९४६.६३	ब. कर्जावरील वसूल न झालेले येणे व्याज	२२२४.०८	३४.३९	वसुलीस पाठविलेली बीले (उलट बाजूप्रमाणे)	०.००
१९८१.०२		२३०८.५१	१९४६.६३	कर्जावरील वसूल न झालेले येणे व्याज	८४.४३
३७.८३	शाखा जुळवणी	४२.७०	१९८१.०२	(उलट बाजूप्रमाणे)	२२२४.०८
९८२.७१	देणे व्याज	३८.७४	३८.२३	अ. कर्जावरील वसूल न झालेले दंडात्मक शुल्क	२३०८.५१
५२९.९९	अन्य देणी	६१९.९६	३७९.२५	ब. कर्जावरील वसूल न झालेले येणे व्याज	४२.७०
७१३.०३	नफा	६१२.१८	२४५.७२	इमारत (घसारा वजा जाता)	३६७.०४
(७४४.८०)	संभाव्य देणी	(९८५.१३)	२५.१२	फर्निचर व डेडस्टॉक (घसारा वजा जाता)	२८९.०५
	(मुदत ठेव तारणी हमीपत्रे, लेटर ऑफ क्रेडिट व रिझर्व्ह बँक डेफ फंड)		२११७.४२	मोटर वाहने (घसारा वजा जाता)	१८.८४
९४२२२.०८	एकूण	१०१३५८.४५	९४२२२.०८	इतर जिंदगी व येणी	३८७१.५८

मे. प्रसन्ना घाटे अँड कं.

वैधानिक लेखापरिक्षक

श्री. विनोदचंद्र व्यास

मुख्य कार्यकारी अधिकारी

श्री. ललित जैन, सी.ए.

संचालक

श्री. विवेक काणे

उपाध्यक्ष

श्री. महेश देसाई

अध्यक्ष

प्रेषक :

वसई जनता सहकारी बँक लि. वसई

मुख्य कार्यालय : मृदंग, आझाद रोड,

पारनाका, वसई, जि. पालघर - ४०१२०१.

दूरध्वनी क्र.: ०२५०-२३०८८९८ / २३०८९६५

टोल फ्री क्रमांक - १८०० २३३ ०३४०

टीप : बँकेचा ५३वा वार्षिक अहवाल www.vjsbl.bank.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

बुक पोस्ट

प्रति,